

जनजाती क्षेत्र उपयोजना/जनजाती क्षेत्राबाहेरील
उपयोजना
२००७-२००८ चे जिल्हानिहाय व योजनानिहाय
अर्थसंकल्पीय तरतुदीचे वाटप "नगर विकास"

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्र.बीयुडी-२००७/प्र.क्र.७/का.७
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.
दिनांक :- २२ नोव्हेंबर, २००७.

- वाचा :** १) वित्त विभाग, परिपत्रक क्र.अंदाज-१०.०७/सीआर-१०२/२००७/अर्थसंकल्प-३,
दि.३० मार्च, २००७.
२) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र.संकीर्ण-१००६/प्र.क्र.१३१/कोषा प्रशासन-५,
दिनांक १५ मे, २००७.

शासन निर्णय :- आदिवासी उपयोजनांतर्गत "नगर विकास" या उपशिर्षाखाली २००७-२००८ च्या अर्थसंकल्पीय अंदाजात समाविष्ट करण्यात आलेल्या तरतुदीचे व योजनांचे जिल्हावार वाटप आणि प्रत्येक योजनांचे अंमलबजावणी अधिकारी सोबत जोडलेल्या विवरणपत्रात दर्शविले आहेत.

२. महाराष्ट्र विनियोजन अधिनियम २००७ क्र.१० म्हणून महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग-४, दिनांक १६ एप्रिल, २००७ रोजी प्रसिध्द करण्यात आले आहे. त्यामुळे उक्त क्रमांक २ येथे नमूद दिनांक १५ मे, २००७ च्या शासन निर्णयान्वये मार्च, २००७ च्या अधिवेशनात अर्थसंकल्पीत झालेली तरतूद कॅश फ्लो प्रमाणे व त्या शासन निर्णयात नमूद अटी व शर्तीच्या अधिन राहून खर्च करण्यास वित्त विभागाने मंजूरी दिली आहे. त्यामुळे शासन आता जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील "नगर विकास" या उपशिर्षाखालील योजनांना सोबतच्या विवरण पत्रातील स्तंभ क्र.२ मध्ये दर्शविलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदी वितरित करण्यास मंजूरी देण्यात येत आहे. तसेच ती रक्कम स्तंभ क्रमांक ३ मध्ये दर्शविलेल्या अंमलबजावणी अधिका-यांच्या अधिनस्त ठेवण्यास मंजूरी देत आहे. सदर तरतुदी संगणक वितरण प्रणालीद्वारे नियंत्रक अधिका-यांना वितरित करण्याची कार्यवाही सुरु आहे.

३. अंमलबजावणी अधिकारी आणि विभागप्रमुख यांनी ही तरतुद शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.टिएसपी-१०८६/८७१०/प्र.क्र.३१/का.५, दिनांक ९.३.१९९० अन्वये निश्चित केलेल्या आदिवासी उपयोजना क्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील मान्य कार्यक्रमांवर/योजनांवर खर्च होतील याची दक्षता घ्यावी. तसेच या तरतुदी खर्च करतांना शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.टिएसपी- २००३/प्र.क्र.१०१/का-६, दिनांक २६ जुलै, २००४ व टिएसपी-२००५/प्र.क्र.५९/का-६, दिनांक १० नोव्हेंबर, २००५ मधील अटीचे कटाक्षाने पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी तसेच प्रस्तुत शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात येत असलेल्या तरतुदी मासिक खर्च विवरणपत्राप्रमाणे (Cash Flow) खर्च करण्याची दक्षता सर्व नियंत्रक अधिका-यांनी घ्यावी.

४. अंमलबजावणी अधिकारी व विभागप्रमुख यांनी मुख्य आदिवासी उपयोजना क्षेत्रात आणि अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रात केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदविला जाईल. याची दक्षता घ्यावी जेणेकरून

शासनाला मुख्य आदिवासी उपयोजना क्षेत्रातील खर्चावर लक्ष ठेवता येईल आणि तो केंद्र शासनाला कळविता येईल.


५. सर्व अंमलबजावणी /नियंत्रण अधिका-यांनी योजनावार मासिक खर्चाची विवरणे मुख्य आदिवासी क्षेत्र व अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रासाठी व आदिवासी क्षेत्राबाहेरील क्षेत्रासाठी स्वतंत्रपणे विहित प्रपत्रात ज्या महिन्यात खर्च झाला असेल त्याच्या पुढील महिन्याच्या १० तारखेपर्यंत या विभागास, नियोजन विभाग, वित्त विभाग व इतर संबंधित प्रशासकीय विभाग व आदिवासी विकास, आयुक्त यांचे कार्यालय, नाशिक यांना पाठवाव्यात.

६. अंमलबजावणी अधिकारी/विभाग प्रमुख यांनी नियम प्रचलित कार्यपध्दती व सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून चालू योजनांवर खर्च करावा. हे आदेश फक्त अंमलबजावणी/नियंत्रक अधिका-यांच्या अधिनस्त ठेवलेल्या तरतुद प्रशासकीय मान्यता दिलेल्या चालू योजनांवर खर्च करण्यासाठी आहे. याची अंमलबजावणी अधिका-यांनी नोंद घ्यावी.

७. सदर शासन निर्णयासोबत जोडण्यात आलेल्या जोडपत्रामध्ये योजनांचा लेखाशिर्षनिहाय कॅश फ्लो दर्शविण्यात आला आहे.

८. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २००७११२२१५५९२२००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,


(वि. स. ठाकूर)
कार्यासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/नागपूर/ठाणे/अमरावती.

विभागीय आयुक्त, मुंबई/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती/पुणे.

जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती, अमरावती/यवतमाळ/नांदेड/ठाणे/नंदुरबार.

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, आदिवासी विकास, अमरावती/यवतमाळ/नांदेड/ठाणे /नंदुरबार.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार/शहापूर/डहाणू, जि.ठाणे,

पांढरकवडा, जि.यवतमाळ, धारणी, जि.अमरावती, किनवट, जि.नांदेड, नंदुरबार, जि.नंदुरबार.

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.

महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.(प्रत्येकी ५ प्रती)

वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई. / नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.कार्यासन अधिकारी का.क्र. २, ६, १२ व

१७ आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

संचालक, नगर रचना, पुणे (बजेट ३ प्रती)

उपसंचालक, नगर रचना कोकण डिव्हीजन्स नवी मुंबई/अमरावती विभाग, अमरावती /नाशिक विभाग,

नाशिक/ औरंगाबाद विभाग, औरंगाबाद.

निवड नस्ती (का-७)

**जनजाती क्षेत्र उपयोगेखालील २००७-२००८ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप
(टि.एस.पी.)**

शिर्ष :- नगर विकास योजनेचे नांव :- विकास योजना कार्यान्वित करण्यासाठी नगरपालिकांना वित्त सहाय्य (आदिवासी क्षेत्र)		मागणी क्रमांक :- टी - ५ २२१७-नगर विकास-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना- ८०- सर्वसाधारण- १९१-स्थानिक संस्था, महानगर पालिका, नगर विकास प्राधिकरण नगर सुधार मंडळ इ. ना सहाय्य-राज्य योजनांतर्गत योजना (००) (०१) विकास योजना कार्यान्वित करण्यासाठी नगरपालिकांना वित्त सहाय्य. (२२१७ ०२८१) ३१, सहाय्यक अनुदाने			मुख्य लेखाशिर्ष :-
(रुपये हजारात)					
जिल्हयाचे नांव	२००७-२००८ साठी केलेली पूरक तरतूद	२००७-२००८ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा	
१	२	३	४	५	
ठाणे	३६५६	संचालक, नगर रचना, पुणे.	नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई	सचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय यांनी तरतूदीचे संबंधितांस तात्काळ वितरण करुन तसे या विभागास कळवावे.	
नंदुरबार	५५००				
अमरावती	१६००				
यवतमाळ	५००				
नांदेड	६००				
नाशिक	३१३८				
एकूण	१४९९४				

जोडपत्र

नगर विकास विभाग, सन २००७-०८ अर्थसंकल्पीय तरतूदीचा - कॅश फ्लो

(रुपये हजारात)

आठ अंकी संकेतांक	नोव्हेंबर, २००७	डिसेंबर, २००७	जानेवारी, २००८	फेब्रुवारी, २००८	मार्च, २००८	एकूण
२२१७ ०२८१	७४९७	३७४८	०	०	३७४९	१४९९४